

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सचिवानुसार राज्यात पाणी व स्वच्छता सहाय संस्थेची स्थापना संरचना,कार्यक्रमा व संनियंत्रणाची कार्यपद्धती विदीत करण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

### पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्र.ग्रापायो-११००/प्र.क्र.१७८/पापु-०७

मंत्रालय,मुंबई - ४०० ०३२,दि. १२ मार्च, २०१३

वाचावे- १) शासन निर्णय क्र. ग्रापायो-११००/प्र.क्र.१७८/पापु ०७ दि. २५ ऑगस्ट २००९.

२) NRDWP Guidelines

३) केंद्र शासनाच्या ग्रामिण विकास मंत्रालयाचे पत्र क्र. W-११०४२/७२/२००९-Water, दि. २४ ऑगस्ट, २०१०

प्रस्तावना : दि. १ प्रिल, २००९ पासून केंद्र शासनाने विधित द्येग प्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (National Rural Drinking Water Programme) असे केले आहे.त्यानुसार राज्यात सर्व ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेय जल कार्यक्रम अंमलात आणण्यात येत आहे. या कार्यक्रमाबाबत सर्विस्तर मार्गदर्शक सूचना (NRDWP Guidelines)केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यिक ग्रामीण घागांपर्यंत पाणी पुरवठ करणे (Coverage), पाणी गुणवत्ता (Water Quality), शाख्यत पुरवठा (Sustanability) व पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती (Operation & Maintenance) या बाबीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या उपलब्ध तरतुदामधून खर्च करणे असेही आहे. महिलांचा सहभाग, पंचायत राज संस्थामार्फत संपूर्ण अंमलबजावणी, व्यापक माहिती, शिक्षण व संवाद मोहिम व सर्व भागाधारकांची यशोरचित क्षमता बोधणी या बाबीवरही या कार्यक्रमामध्ये भर देण्यात आलेला आहे.याच मार्गदर्शक सूचनांमधील जोडप्रचार अनुसार सर्व राज्यांनी संवाद व क्षमता विकास कक्षा(CCCDU),पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण(NRWQM&S)(जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा-DWI Labs),एमआयएस /संगणकीकरण प्रकल्प, संनियंत्रण व मूल्यमापन (M&E), संशोधन व विकास(R&D) यासह एकंदर पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनच्या अंतर्गत पाणी व स्वच्छता सहाय संस्था स्थापन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या अनुंपांगाने संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व स्वच्छता संस्थेची राज्यामध्ये स्थापन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.तथापि औपचारिकरित्या सदर संस्था कायांनिवत होऊक शकली नाही.

१. सद्विस्थीत पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमांची अंमलबजावणी राज्यस्तरावरून अनुक्रमे भारत निर्माण कक्ष आणि संवाद व क्षमता विकास कक्ष यांच्याद्वारे तर, जिल्हा स्तरावरून अनुक्रमे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व संपूर्ण स्वच्छता अभियान कक्ष यांचेमार्फत करण्यात येत आहे. पाच भारत निर्माण कक्ष हा मुख्यत्वे करून अभियं त्रिकी रवऱ्यामुळे मनुष्यबळ विकास,

काळांग, त्रिदेवी, पर्याप्त, मुल्यमान, व संवाद, शक्ति, शिक्षण व संवाद याचावतचे अपेक्षित कार्य करणे आवश्यक असल्यामुळे मनुव्यवळ विकास व माहिती, शिक्षण व संवाद याचावतचे अपेक्षित कार्य करणे संवाद व क्षमता विकास कक्षास शक्य होत नाही. तसेच केंद्र शासनाच्या संदर्भाखिन क्र.१ येथिल प्राचान्वये ज्ञा राज्यांमध्ये ग्रामिण पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे दोन विषव एकाच विभागामार्फत हाताळण्यात येत असातील, अशा राज्यामध्ये पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था आणि संवाद व क्षमता विकास कक्ष यांचे विलिनीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुंपणाने पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेमध्ये संचालक, विविध सलतागार व कर्मचारी यांची पदे भरण्यातही दि. १७ जानेवारी, २०१२ च्या शासन शुद्धिपत्रकान्वये राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्य नियुक्तना देण्यात आलेल्या आहेत.

वारील पार्वंभूमीच्या आधारे केंद्र शासनाच्या मुख्यानुसार राज्यातील संवाद व क्षमता विकास कक्ष व भारत नियांण कक्ष यांचे पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेमध्ये विलिनीकरण करून राज्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता कांक्यक्रमाच्या परिणामकाऱ्यक अंमलबजाबणीसाठी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेची स्थापना, संरचना, कार्यक्रमा व संनियंत्रणाची कायदेहंती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### शासन निर्णय

प्रस्तावनेतील परिस्थिती विचारात घेऊन राज्यातील पाणी व स्वच्छता संस्थेमध्ये संवाद व क्षमता विकास कक्ष आणि भारत नियांण कक्ष यांचे विलिनीकरण करून एकंदर ग्रामिण पाणी पुरवठा व स्वच्छता कांक्यक्रमाच्या अंमलबजाबणीसाठी राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनच्या ओंतर्गत पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेची या शासन नियांयान्वये स्थापना करण्यात येत आहे.

१. संस्थेचे नाव- या संस्थेम पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (Water & Sanitation Support Organisation) असे संबोधण्यात यावे.
२. संस्थेचे मुख्यालय- पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे मुख्यालय सिड्को भवन, दक्षिण क्रष्ण, दुसरा माळा, बेलपूर, नवी मुंबई येथे राहील.
३. पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेची संरचना व कार्यक्रमा- पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेची संविधान संरचना व कार्यक्रमा सोबत जोडलेल्या जोडपत्र अ प्रमाणे राहील. संस्थेची संविधान कार्यक्रमा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनामध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील.
४. सलतागार व कर्मचारी - पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेवर संचालक, अतिरिक्त संचालक व खातील सलतागार व कर्मचारी राहील-

१) माहिती शिक्षण व संवाद सलतागार (IEC Consultant)

२) मान्यवळ विकास सलतागार (HRD Consultant)

३) सनियंत्रण व मुल्यपान सलतागार (M&E Consultant)

४) भूजल तज्ज (Hydro Geologist)

५) पाणी गुणवत्ता सल्लगार (WQ Consultant)

६) स्वच्छता अणि आरोग्य सल्लगार (S&H Consultant)

७) लेखापाल (Accountant)

८) डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

यांत्रिक्य राज्यसंसारीय भारत निमांण करत आणि संचार व क्षमता विकास कक्ष यामधील सर्व अधिकारी, कर्मचारी व सल्लगार पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेमध्ये विलिन होतील. तसेच UNICEF कडून काही सल्लगार / तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येतील-

९. वेतन व भत्ते-

अ) पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक, अतिरिक्त संचालकांचे व केंद्र शासन सहाय्यात सल्लगार यांचे वेतन व भत्ते राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सहाय्य निवैधनुन अदा करण्यात येतील.

ब) UNICEF सहाय्यात सल्लगारांचे वेतन व भत्ते UNICEF कडून अदा करण्यात येतील.

क) पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सल्लगार यांचे वेतन व भत्ते काढण्याची व अदा करण्याची कांवंबाही संस्थेच्या लेखा शाखेमध्ये करण्यात येईल.

५. बँक खाते- राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यवास प्राप्त होणारा केंद्र शासनाचा निधी जमा करण्याकरीता पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे राष्ट्रीयकृत वैकेत Programme Fund व Support Fund अशी दोन स्वतंत्र खाली उधडण्याने राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनच्या दि. २९ सप्टेंबर, २०१५ रोजी झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांना Programme Fund व Support Fund करिता दोन स्वतंत्र बँक खाते उधडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कांवंक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यास प्राप्त होणारा निधी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेने मुख केलेल्या Programme Fund व Support Fund जमा करण्यात यावा. तसेच सहाय्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संवाद व क्षमता विकास कक्ष व भारत निमांण कक्ष यांच्याकडे केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कांवंक्रमांतर्गत प्राप्त झालेला व त्यातून शिल्लक असलेला निधी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेच्या दोन स्वतंत्र बँक खात्यात कांवंबाया व बँक खाती बंद करावी. तसेच वरिल तिनही संस्थांच्या बँक खात्यांचा ताळम्पेच (Reconciliation) घेण्यात यावा.

६. निधी वितरण- संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था यांनी संबंधित यंत्रणांकडून (म.जी.प्रा., भूजल संदर्भात व विकास यंत्रणा व जिल्हा परिषद) प्रस्ताव प्राप्त करून विहित मार्गाने शासनाकडे निधीची माणी करावी व शासन आदेशानुसार संबंधित यंत्रणा'ना निधी वितरित करावा. तसेच वितरीत निधीचे उपयोगीता प्रमाणपत्रे व ASA संबंधित यंत्रणाकडून प्राप्त करून ती केंद्र शासनास पालिंग्यासाठी राज्य शासनास सादर करावात.

७. संस्थेचे आहारण व संवितरण अधिकारी व सौनियंत्रण अधिकारी- पाणी व स्वच्छता महाराष्ट्र संस्थेचे संचालक यांना शासन झापन क्र. क्र. ग्रामधो-१११०/प्रक्र.२१५/पापु-०७, दिनांक ३१ डिसेंबर, २०१२ अन्वये संस्थेचे आहारण व संवितरण अधिकारी तसेच सौनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्वानुसार संस्थेच्या संचालकांनी संस्थेचे आहारण व संवितरण अधिकारी तसेच सौनियंत्रण अधिकारी रुपान कराम पहावे.

c. वित्तीय अधिकार- पाणी व स्वच्छता महाराष्ट्र संस्थेच्ये वित्तीय खार्चाची मर्यादा खालीलप्रमाणे गोहाल-

१) संचालक (पा.व स्व.स.सो)- रु.५० हजार पैसेत

२) उप सचिव (पा.पु.व स्व.वि.)- रु. ५० हजार ते ५ लाख पैसेत

३) प्रधान सचिव (पा.पु.व स्व.वि.)- रु. ५ लक्षपेक्षा अधिक

४. पाणी व स्वच्छता महाराष्ट्र संस्थेची कार्ये व जबाबदारी-

४)ग्रामिण पाणी पुरवटा व स्वच्छता क्षेत्राच्या कार्यप्रणाली विषयक(Software Aspects) बाबी हाताळणे

५)शासनाचा पाणी पुरवटा व स्वच्छता विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ,भूजल संवेदन व विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून काम करणे,

६)पंचायत राज संस्था आणि ग्रामिण पाणी पुरवटा व स्वच्छता समिती यांना जलसुरक्षा योजना तयार करणे,जलसुरक्षा योजनेवर आधारीत ग्रामिण पाणी पुरवटा योजनांची अंमलवगावणी व देखभाल दुरुस्ती करिता सहाय्य करणे

७)मनुव्य बळळ विकास व माहिती,शिक्षण व संवाद यामधील कामे हाती घेणे

८) पाणी पुरवटा व स्वच्छता कार्यक्रमाचे मुल्यमापन व परिणाम निर्धारण अभ्यास करणे,संशोधन व विकास यामधील कामे हाती घेणे व ल्यातील निकरणाच्या आधारे विविध कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी ते शासनास सादर करणे.

९)पाणी ग्रामवता सौनियंत्रण व संवेदन आणि इतर बाबोकरीता एमआयएस व संगणकीकरण,GIS Mapping आणि Online सौनियंत्रण पद्धती विकसित करणे

१०)राट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम व संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम ह.चे भौतिक व आर्थिक सौनियंत्रण करणे,आडावा घेणे,

११) जिल्हा पाणी पुरवटा स्वच्छता मिशन आणि गट संसाधन केंद्रे यामधील सल्लागार व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे सौनियंत्रण व समन्वय करणे

१२) राट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम व संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम इत्यादी च्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,भूजल संवेदन व विकास वंत्रणा व जिल्हा पाणीवडा यांच्याशी समन्वय साधणे

१३) केंद्र व राज्य शासन यांच्याकडून घेऊवेली प्राप्त होणा-या निर्देशांचे पालन करणे

१०. पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक,अनिवास संचालक व इतर सततागार यांची कातऱ्या-पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक,अनिवास संचालक, यांची कातऱ्ये सोबत जोडलेल्या जोडपत्र व प्रमाणे राहतील.

११. पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेच्या विभागीय व जिल्हास्तरीय संरचनेबाबत स्वतंत्रपणे सुचना निर्गमित करण्यात येतील.

१२. संस्थेचे संचालक व इतर सततागार यांची भरती /नियुक्ती- पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेमध्ये विविध पद दि. १७ जानेवारी,२०२२ च्या शासन शुट्टिपत्रकानुसार स्थापन करण्यात आलेल्या निवड मर्मिती मार्फत करण्यात येईल.

१३. महाराष्ट्र पाणी पुरवठा व स्वच्छता संस्थेच्या स्थापनेबाबत निर्गमित करण्यात आलेला संदर्भाधिक क्र.१ योथल शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.

१४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब-साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सोंकेताक २०१२०३१२२०१८२०३१०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने,

आहे.

( शंतकुमार ए.)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.सूख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव  
मा.उप सूख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव  
मा.मंत्री(पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,  
मा.मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव

मा.राज्य मंत्री(पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,  
मा.राज्य मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव  
सर्व विधानसभा विधानपरिषद सदस्य  
सर्व विधानांय आयुक्ता,  
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्रार्थकरण, मुंबई संचालक, मुंबल संवेदन व विकास वेत्रणा, पुणे, मुख्य कायद्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा  
मुख्य अधिकारी, राजनस्तरीय भारत निर्माण काळ, नवी मुंबई सर्व प्रादेशिक मुख्य अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्रार्थकरण सर्व प्रादेशिक उपसंचालक, भुजल सर्वेक्षण व विकास वंत्रणा,

सर्व अधिक्षक अधिकारी, विभागीय भारत नियांण क्रम

सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जॉब्स प्रोफेशनल,

कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व)

सर्व जिल्हा विराट भूजग्नीनिक, भूजल संवेदन व विकास यंत्रणा

महालोखापाल, महाराष्ट्र - १ मुंबई(लेखा परिषद) / लेखा व अनुजेयता)

महालोखापाल, महाराष्ट्र - २ नागपूर (लेखा परिषद) / लेखा व अनुजेयता)

मुख्य लेखा परिषदक, लखोनक निधी लेखा, नन्हावी मुंबई

उप मुख्य लेखा परिषदक, लखोनक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, असमरावती व नागपूर

सर्व गट विकास अधिकारी, पंचायती समिती

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई


वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

ग्राम विकास व जलसंवरण विभाग, मंत्रालय, मुंबई

पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यालये

निवड नस्ती, पापु-०७

Annexure A



Sr.No.	Name of the post	Roles and responsibilities
1	Director	<ul style="list-style-type: none"> <li>Coordinate with all key/resource institutions for planning/developing training packages.</li> <li>Liaise with State Governments/Institutions/extemal support agencies to develop training strategies and implement training to accelerate the pace of reforms under RWSN sector.</li> <li>Develop monitoring and evaluation plan; monitoring and evaluation formats and mechanisms for HRD implementation and its qualitative impact.</li> <li>Prepare Annual Action Plan for Rural Water Supply Schemes as per NRDWP Guidelines, Monitoring and evaluation of NRDWP programme.</li> </ul>
2.	Additional Director	<ul style="list-style-type: none"> <li>Prepare Annual Action Plan for Rural Water Supply Schemes as per NRDWP Guidelines, Monitoring and evaluation of NRDWP programme.</li> </ul>
3.	IEC Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>Prepare a holistic IEC strategy as per the requirement of the programme</li> <li>Coordinate implementation of different IEC activities in the state, district and villages including preparation and distribution of the required IEC material.</li> <li>Facilitate Data collection and conduct of various studies and evaluations carried out.</li> <li>Undertake field assessments for monitoring the impact of the IEC activities and report.</li> <li>Ensure that any change in the program design and policies are informed to communities in an effective way.</li> <li>Co-ordinate with Supporting Organizations and other players to enhance the reach and effectiveness of IEC activities.</li> <li>Develop annual IEC plan at the District level and facilitate its implementation.</li> <li>Ensure that the various activities of the program are adequately represented in all types of media</li> <li>Ensure that the various activities of the program are adequately represented in all types of media</li> </ul>
4	HRD Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>Develop suitable training strategies as per the required processes at the district and the village level.</li> <li>Devise suitable training plans for the capacity building of the stakeholders at various levels after</li> </ul>

Roles and responsibilities of Director, Additional Director and Consultants of Water and Sanitation Support Organisation

#### Annexure-B

<p><b>Hydro geologist</b></p> <ul style="list-style-type: none"> <li>• Develop required training materials in both print and electronic form as per requirement.</li> <li>• Monitor the various training programs and visit the same on sample basis and suggest corrective actions.</li> <li>• Evaluate the usefulness of the various training programs and carry out the required modifications.</li> <li>• Document the training processes.</li> <li>• Formulate policies at State Level on Water (Rain, Surface &amp; Ground Water) issues based on community.</li> <li>• Demonstrate the community through models - live and testing in fields.</li> <li>• Popularize PRA practices &amp; mix - with - community culture in the cadre.</li> <li>• Prepare training calendar for the cadre in technical, administrative, accounting &amp; HRD fields.</li> <li>• Draft region wise geological, geo-morphological, geo-technical benchmarks.</li> <li>• Formulate and put in place water scarcity anticipation plan every post monsoon.</li> <li>• Facilitate Water Grid system, test run the Disaster Management Plan and scale up the model.</li> <li>• Institutionalize the use of various Remote Sensing / GIS packages and software's required.</li> <li>• Invent and propagate innovative water recharge, reuse and usage patterns.</li> <li>• Facilitate Village-Watershed-Aquifer level hydro-geological parameter measurements &amp; assessment.</li> <li>• Formulate MJS.</li> <li>• Monitor the process.</li> <li>• Formulate feedback system and grievance / complaint redressal system.</li> <li>• Conduct Process Audit, Quality Assessment, Impact Assessment.</li> <li>• Facilitate preparation of success stories for show casing and copying during scaling up.</li> <li>• Liaise with Govt and other other Line Departments.</li> </ul>
---

10	Data entry operator	<ul style="list-style-type: none"> <li>• Ensure the collection of various data from the GPs for the MIS.</li> <li>• Filling up all the data in the MIS system.</li> </ul>
9	Accountant	<ul style="list-style-type: none"> <li>• Follow up with the Gp for necessary fund flow.</li> <li>• Prepare APs for the support fund and monitor the expenditure.</li> <li>• Maintain the SWM accounts.</li> <li>• Guide the GPs on various issues related to the implementation of sanitation activities.</li> <li>• Monitor the quality of the various works undertaken.</li> <li>• Prepare IEC campaigns for achievable work</li> <li>• Prepare strategy for the Total sanitation campaign</li> <li>• Liaise with the public health laboratories</li> <li>• Monitor the water quality trainings.</li> <li>• Coordinate the water quality campaigns with the related departments</li> <li>• Quality related problems</li> <li>• Formulate strategy for over all sensitization and community mobilization for tackling the water quality problems in the state.</li> </ul>
8	Sanitation and Hygiene Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>• Prepare strategy for addressing WQ problems in the state.</li> <li>• Formulate strategy for all sensitization and community mobilization for tackling the water quality problems in the state.</li> <li>• Liaise with M&amp;L Staff at WSSO and concerned Regional Office on M&amp;L issues such as Information Technology and Systems related problems and issues.</li> <li>• Ensure that District Information Management Report is used in meetings at all levels in the District</li> <li>• Initiate/conduct innovative Learning events at the District level and Block level.</li> </ul>
7	Water quality consultant	<ul style="list-style-type: none"> <li>• Prepare strategy for addressing WQ problems in the state.</li> <li>• Formulate strategy for all sensitization and community mobilization for tackling the water quality problems in the state.</li> <li>• Liaise with M&amp;L Staff at WSSO and concerned Regional Office on M&amp;L issues such as Information Technology and Systems related problems and issues.</li> <li>• Ensure that District Information Management Report is used in meetings at all levels in the District</li> <li>• Initiate/conduct innovative Learning events at the District level and Block level.</li> </ul>
6	M&E Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>• Monitor Process, physical, financial progress of the program in the Districts</li> <li>• Compile, Prepare District Information Management Reports for District and distribute</li> <li>• Undertake field appraisals in project villages</li> <li>• Liaise with M&amp;L Staff at WSSO and concerned Regional Office on M&amp;L issues such as Information Technology and Systems related problems and issues.</li> <li>• Ensure that District Information Management Report is used in meetings at all levels in the District</li> <li>• Initiate/conduct innovative Learning events at the District level and Block level.</li> </ul>

II	Knowledge Specialist	
	<ul style="list-style-type: none"> <li>Report generation as per requirement.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Develop WSSO as the Key Knowledge Center in Information and Knowledge Management for the RWS Sector for the State.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Integrate information, database and knowledge management systems within the NRDWP program line with the program implementation plan.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Building up capacity of WSSO, District and Community level institutions and stakeholders in adopting up applicable integrated information technologies e.g., GIS, Remote Sensing etc. if appropriate.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Ensure that knowledge generated in the Sector is acquired, processed, packaged and disseminated in other information and communication technologies e.g., GIS, Remote Sensing etc. if appropriate.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Appropriate range of media including using the WSSD's Website to meet the requirements of diverse stakeholders from media organizations, professionals and policy makers at the State and National Level.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Ensure establishment of an effective information and knowledge Networking Systems among the State WSSO, District Teams and Communities and ensure that relevant data, experiences shared and through whatever medium are of superior quality in terms of language and layout and reflects the needs of the target audience for whom the information is directed.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Reverse publishing and ensure that all documents generated in the program from all sources and policy support information is generated.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Provide regular reports on activities and achievement to the M.Director, WSSO from time to time and in accordance with the priorities of the Program.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Undertake field visits to the districts to oversee the Knowledge Management Functions dealt with by the District Teams and provide advice and guidance.</li> </ul>	
	<ul style="list-style-type: none"> <li>Monitoring and evaluation of the KML Activities including developing an interactive feedback system, the Specialist will liaise with the M&amp;L and IT/MIS Specialists on developing interface of M&amp;L and MIS systems with the Knowledge Management Systems for increased sharing of information across these systems.</li> </ul>	

12	Technical Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>• Coordinate the development of appropriate technology for interventions in water supply and sanitation sectors.</li> <li>• Facilitate development and implementation of innovative technology options and its documentation and dissemination.</li> <li>• Monitor the implementation of program guidelines in NRDP.</li> <li>• Guide and prepare technical staff at the district level for their new roles in the program.</li> <li>• Develop user technical guidelines and user friendly manuals for the community.</li> <li>• Monitor activities of procurement at the District and GP level.</li> <li>• Ensure that the procurement process follows the standard procurement documents for procurements in the program in accordance with the guidelines of GoI/GoM for service/goods/works.</li> <li>• Ensure that District Staff and the community receive appropriate training on procurement procedures.</li> <li>• Follow up with the on procurement issues and to develop and maintain database on procurement such as suppliers, service organizations, service providers etc .</li> <li>• Ensure adequate hand holding of the Districts for the procurement processes</li> <li>• Develop suitable training strategies as per the required processes at the village level.</li> </ul>
13	Financial / Procurement specialist	<ul style="list-style-type: none"> <li>• Monitor activities of procurement at the District and GP level.</li> <li>• Ensure that the procurement process follows the standard procurement documents for procurements in the program in accordance with the guidelines of GoI/GoM for service/goods/works.</li> <li>• Ensure that District Staff and the community receive appropriate training on procurement procedures.</li> <li>• Follow up with the on procurement issues and to develop and maintain database on procurement such as suppliers, service organizations, service providers etc .</li> <li>• Ensure adequate hand holding of the Districts for the procurement processes</li> <li>• Develop suitable training strategies as per the required processes at the village level.</li> </ul>
14	Community development Training Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>• Devise suitable training plans for the capacity building of the stakeholders at various levels after thorough assessment of the training needs.</li> <li>• Develop required training materials in both print and electronic form as per requirement.</li> <li>• Monitor the various training programs and visit the same on sample basis and suggest corrective actions.</li> <li>• Evaluate the usefulness of the various training programs and carry out the required modifications.</li> <li>• Document the training processes.</li> <li>• Assess the needs of the different women stakeholders in the program and devise suitable programs for them</li> <li>• Develop strategy and approaches related to personal hygiene of women, practical and relevant in the context of the program through wider consultations with districts and communities.</li> <li>• Ensure that gender agenda mainstreamed and reflected in community development processes in the program.</li> <li>• Build capacity of local institutions, and communities on Gender issues to work in an inclusive approach</li> </ul>
15	Gender Specialist	<ul style="list-style-type: none"> <li>• Assess the needs of the different women stakeholders in the program and devise suitable programs for them</li> <li>• Develop strategy and approaches related to personal hygiene of women, practical and relevant in the context of the program through wider consultations with districts and communities.</li> <li>• Ensure that gender agenda mainstreamed and reflected in community development processes in the program.</li> <li>• Build capacity of local institutions, and communities on Gender issues to work in an inclusive approach</li> </ul>

16	School Sanitation and Hygiene consultant	<ul style="list-style-type: none"> <li>▪ Formulate plans for coverage of anganwadis and schools.</li> <li>▪ Develop suitable IEC material for school sanitation.</li> <li>▪ Prepare plans for training of the stakeholders in the school sanitation related issues.</li> <li>▪ Compile, Prepare and analyze Information Management Reports for District and distribute the MME templates</li> <li>▪ Ensure the collection of various data from the districts for the MIs.</li> <li>▪ Monitoring of filling up all the data in the MIS system by the districts.</li> <li>▪ Report generation as per requirement.</li> <li>▪ Liaise with MSL Staff at concerned Regional Office and districts on MSL Ensure that databases and other information generated is regularly updated</li> </ul>
17	Assistant MME Consultant	<ul style="list-style-type: none"> <li>▪ Liaise with MSL Staff at concerned Regional Office and districts on MSL Ensure that databases and other information generated is regularly updated</li> </ul>